

मागणी क्र.डी-५ मुख्य लेखाशीर्ष २४०४
“२६-जाहिरात, विक्री व प्रसिध्दी” या
शीर्षाखाली सन २०२१-२२ साठी
अर्थसंकल्पीत निधी वितरित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन ज्ञापन क्रमांक : दुवियो-१४२१/प्र.क्र.१३०/पदुम-९

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २३ जुलै, २०२१.

संदर्भ :- आदुवि-२१ (ड)आरे ब्रॅण्ड/निविदा/जाहिरात/२०२०/टि-०५/२५१८,
दिनांक-३१/०५/२०२१.

ज्ञापन :

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्र.डी-५, मुख्यलेखाशीर्ष "२४०४ दुग्धव्यवसाय विकास (अनिवार्य/दत्तमत) आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास, (२४०४००२७), योजनेतर दत्तमत, २६-जाहिरात, विक्री व प्रसिध्दी." याखालील उपलेखाशीर्षातर्गत मंजूर असलेल्या तरतूदीमधून त्याच मुख्यलेखाशीर्षाखाली इतर उपलेखाशीर्षातर्गत उद्दिष्टाकरिता खालील प्रमाणे नमूद अटी व शर्तीनुसार निधी वितरित करण्यास शासन मंजूरी देत आहे :-

(रुपये हजारत)

मुख्य लेखाशीर्ष	उद्दिष्ट	मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद	वितरीत अर्थसंकल्पिय तरतूद
आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास, (२४०४००२७)	२६-जाहिरात, विक्री व प्रसिध्दी.	३८०.००	७६.००

२. अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर उपलब्ध असलेला निधी कोषागारातून आहरित करण्यापूर्वी वित्त विभागाच्या दिनांक २४.०६.२०२० रोजीच्या परिपत्रकामधील परिच्छेद क्र.४ ते १३ व त्या सोबतच्या परिशिष्टामधील मार्गदर्शक सुचनांचे कोटेकोरपणे पालन करण्यात यावे.

३. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.३३७/२०२१, व्यय-२, दि.०५/०७/२०२१ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२१०७२३१२२१८०९०९ असा आहे. हे शासन ज्ञापन डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने.

(उज्ज्वल साळवी)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास विभाग, वरळी, मुंबई

- प्रत-
- १) महालेखापाल, (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता) मुंबई-१
 - २) अधिदान व लेखा अधिकारी, बांद्रा, मुंबई
 - ३) निवड नस्ती/पदुम-९.